

September 8, 2023

BSE Limited

The Corporate Relations Department, 25th Floor, P J Towers, Dalal Street Fort, Mumbai – 400 001

SCRIP CODE: 543261 SCRIP ID: BIRET **National Stock Exchange of India Limited**

The Corporate Relations Department Exchange Plaza, 5th Floor, Plot no. C/1, G Block Bandra-Kurla Complex, Bandra(E),

Mumbai – 400 051 **SYMBOL: BIRET**

Subject: Intimation of newspaper advertisement for notice of postal ballot

Dear Sir/Ma'am,

Please find enclosed copy of the newspaper advertisements published in **The Financial Express (Edition -** Ahmedabad, Bengaluru, Mumbai, Kolkata, Chandigarh, Kochi, New Delhi, Hyderabad, Lucknow, Chennai and Pune) **and NavShakti, Mumbai** on September 6, 2023 in respect of the notice of postal ballot dated August 31, 2023 to the unitholders of Brookfield India Real Estate Trust.

You are requested to take the above information on record.

Thanking You. Yours Faithfully,

For Brookprop Management Services Private Limited (as a manager of Brookfield India Real Estate Trust)

Saurabh Jain

Company Secretary and Compliance Officer

CC: Axis Trustee Services Limited
Axis House, Bombay Dyeing Mills Compound
Pandurang Budhkar Marg, Worli,
Mumbai 400 025, Maharashtra, India

India Real Estate Trust

BROOKPROP MANAGEMENT SERVICES PRIVATE LIMITED (Acting as a Manager of Brookfield India REIT)

Registered Office of the Manager: Unit 2, 4th Floor, Godrej BKC Bandra Kurla Complex, Mumbai, Maharashtra-400051, India, Tel: +91 - 22 45832450 / 478, CIN: U74999MH2018FTC306865, E-mail: reit.compliance@brookfield.com

NOTICE OF POSTAL BALLOT TO THE UNITHOLDERS

NOTICE is hereby given that pursuant to the REGULATION 22(2) OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (REAL ESTATE INVESTMENT TRUST) REGULATIONS, 2014, READ WITH CHAPTER 9 ON "MANNER OF CONDUCTING MEETINGS OF UNIT HOLDERS" MASTER CIRCULAR DATED JULY 6, 2023 BEARING REFERENCE NO. SEBI/HO/DDHS-POD/P/CIR/2023/116 ISSUED BY SEBI (INCLUDING ANY STATUTORY AMENDMENT(S), MODIFICATION(S), VARIATION(S) OR RE-ENACTMENT(S) THERETO, FOR THE TIME BEING IN FORCE, AND AS AMENDED, FROM TIME TO TIME) and other applicable laws and regulations, if any, the Brookfield India Real Estate Trust ("Brookfield India REIT") has on Thursday, August 31, 2023, completed the dispatch of the Postal Ballot Notice through e-mail only to Unitholders whose names appeared in the Register of Members / List of Beneficial Owners as on Friday, August 25, 2023 (the "cut-off date") and whose email addresses are registered in the records of Depositories viz. National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") to seek consent/approval of the Unitholders of Brookfield India Real Estate Trust by special majority for the agenda item mentioned in the Postal Ballot Notice.

Physical copies of the Postal Ballot Notice along with the Postal Ballot Form and pre-paid Business Reply Envelope will not be sent to the Unitholders. The communication of assent/dissent of the Unitholders would take place through the remote e-voting system ("E-Voting") only. Any person, who is not a Unitholder as on the close of business hours of the cut-off date, should treat this notice for information purposes only.

The Brookfield India REIT has engaged the services of Link Intime India Private Limited for providing the remote e-voting facility to the Unitholders. The detailed procedure of E-Voting is enumerated in the Notes to the Postal Ballot Notice.

The Board of Directors of the Manager, by resolution dated August 31, 2023 has appointed Mr. Maneesh Gupta, Practicing Company Secretary (FCS 4982), as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through E-voting process in a fair and transparent manner.

All Unitholders are, therefore, informed that:

- Date of completion of dispatch/sending of Notice of Postal Ballot is Thursday, August 31, 2023.
- The e-voting period shall commence on Saturday, September 02, 2023 at 09:00 A.M. (IST) and end on Sunday, October 01, 2023 at 05:00 P.M. (IST). During this period, Unitholders of the Brookfield India REIT, holding units either in physical or dematerialized form, as on the cut-off date, i.e., Friday, August 25, 2023, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limited thereafter.
- The voting rights of the Unitholders through Remote E-Voting shall be reckoned based on the Units held by them as on the close of the business hours on Friday, August 25, 2023 (cut-off date).
- The Notice of Postal Ballot has also been placed on the website of the Brookfield India REIT viz. https://www.brookfieldindiareit.in/investors as well as on website of Link Intime India Private Limited at instavote.linkintime.co.in
- Unitholders whose email IDs are not registered are therefore requested to update their email ID with their depository and for casting the voting, they can refer the instructions in the Notice of Postal Ballot. After successful registration of the e-mail address, a copy of this Notice along with the e-voting user ID and password will be sent to the Unitholders registered e-mail address, upon request received from the Unitholder. In case of any queries, Unitholders may write to reit.compliance@brookfield.com.
- vi. In case of any queries, the Unitholders may refer to the Frequently Asked Questions (FAQs) at https://instavote.linkintime.co.in under **Help** section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-4918 6000.
- vii. For any grievances in respect of e-voting, Unitholders may contact to: Mr. Ashish Upadhyay, Associate-Technology Group, Link Intime India Pvt. Ltd, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400083, Email ID: enotices@linkintime.co.in, Contact No. +91 22 49186000
- viii. For any grievances in respect of Postal Ballot through E-voting only, Unitholders may contact to: Mr. Saurabh Jain, Compliance Officer and Company Secretary, (acting through the Manager, Brookprop Management Services Private Limited), Phone: 0124-3821400, Email: reit.compliance@brookfield.com
- The result of the Postal Ballot through E-voting will be declared/ announced on or before 05:00 P.M. (IST) on Wednesday, October 04, 2023 at the principal place of business of the Brookfield India REIT. The results of the Postal Ballot along with the Scrutinizer's Report will also be displayed on the Brookfield India REIT website i.e., https://www.brookfieldindiareit.in/investors and on the website of Link Intime India Private Limited i.e., https://instavote.linkintime.co.in. The results will simultaneously be communicated to BSE Limited (BSE) and the National Stock Exchange of India Limited (NSE) and Registrar and Share Transfer Agent/E-voting Agency.

By Order of the Board For and on behalf of the Brookfield India Real Estate Trust, (acting through the Manager,

Brookprop Management Services Private Limited) Saurabh Jain

Compliance Officer and Company Secretary Membership No. ACS 18964

Date: September 06, 2023

Place: Gurugram

HEADS UP VENTURES LIMITED



(Formerly Known As The Mandhana Retail Ventures Limited) CIN: L52390MH2011PLC213349

Registered Office: Plot No. E-132, M.I.D.C., Tarapur Industrial Area, Boisar, Dist. Palghar - 401506 Corporate Office: 008, Peninsula Centre, Dr. S. S. Rao Road, Parel, Mumbai - 400012

Tel. No:- +91-22-24117743 • Email:- cs@huvl.in • Website: www.huvl.in

NOTICE

NOTICE OF THE 12TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL MEANS Notice is hereby given that the 12th Annual General Meeting ("AGM") of Heads UP Ventures Limited (Formerly The

Mandhana Retail Ventures Limited) ("the Company") will be held on Friday, 29th September, 2023 at 02:30 p.m. (IST) through Video Conferencing (VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the Ordinary and Specia Businesses as set out in the Notice of the AGM, in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), General Circulars No.14/2020 dated 8th April, 2020, No.17/2020 dated 13th April, 2020, No.20/2020 dated 5th May, 2020, No. 02/2021 dated 13th January, 2021, No. 19/2021 dated 13th December, 2021, No. 02/2022 dated 5th May, 2022 and 10/2022 dated 28th December, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") (collectively referred to a "MCA Circulars") and Circulars No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") (collectively referred as "Applicable Circulars"), without the physical presence of the members at the venue. The venue of the meeting shall be deemed to be the registered office of the Company.

In compliance with the applicable Circulars, the Notice of the 12th AGM ('Notice') and the Annual Report of the Company including financial statements for the financial year 2022-23 along with Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto, have been sent on 4th September, 2023 through electronic mode to the Members of the Company whose email addresses are registered with the Company /Depository Participant(s). The requirements of sending physical copies of the Notice of AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide the Applicable Circulars.

The Notice of the AGM and the Annual Report of the Company are also available on the website of the Company a www.huvl.in and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of Link In time India Private Limited ("LIIPL") the Registrar and Transfer Agent of the Company (agency for providing the Remote e-Voting facility and voting at the AGM) i.e.https://instavote.linkintime.co.in

Instructions for remote e-voting and e-voting during the AGM:

Mumbai

04th September, 2023

financialexp.ep.or.in

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), Secretarial Standard No. 2 on General Meetings and the Applicable Circulars, the Company is providing facility of remote e-voting/ e-voting to its Members to cast their votes electronically in respect of the business to be transacted at the AGM as set forth in the notice of the AGM, provided by the LIIPL for facilitating voting through electronic means, as the authorized agency.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 22nd September, 2023, may cast their vote electronically. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 22nd September, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.

The remote e-voting period commences on Tuesday, the 26th September, 2023 (9:00 A.M. IST) and ends on Thursday, the 28th September, 2023 (5:00 P.M. IST). The remote e-voting module shall not be allowed beyond 5:00 P.M. on Thursday, the 28th September, 2023. The remote e-voting module shall be disabled by LIIPL for voting thereafter. The manner of e-voting for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice. A facility of joining the AGM through VC/OAVM is available through LIIPL e-voting portal at https://instameet.linkintime.co.in. Members are requested to refer to the AGM Notice for details and procedure for login during the AGM.

Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently In case a person has become the Member of the Company after the dispatch of Notice but on or before the cut-off date i.e. the 22nd September, 2023, he/she may obtain login id and password by sending a request at Company's e-mai ID at cs@huvl.in mentioning demat account number/ folio number, PAN, name and registered address. Such Members may cast their votes using the e-voting instructions, in the manner specified by the Company in the Notice of the AGM The facility of e-voting shall be made available at the AGM and members attending the AGM, who have not already cast their vote, may cast their vote electronically on business(es) set forth in Notice. The members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.

Members holding shares in physical form who have not registered/updated their e-mail addresses with the Company or with LIIPL, may obtain aforesaid notice of AGM, Annual Report and login details for joining AGM, by sending a scan copy of a signed request letter mentioning name, folio number, complete address, scanned copy of self- attested PAN Card and any document (such as Driving License, Passport, Bank Statement, AADHAAR) in support of the address of the Members registered with the Company, by sending an email at cs@huvl.in and /or sending a letter to Link Intime India Private Limited, (Unit: Heads UP Ventures Ltd): C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 Members holding shares in demat form, can update their email address with their respective Depository Participant/s. The name, designation, address, email id and phone number of the person responsible to address the grievances

connected with the facility for voting by electronic means are as follows: Mr. Rajiv Ranjan, Associate Vice President, Link Intime India Pvt. Ltd. (Unit: Heads UP Ventures Ltd.), C-101, 247 Park LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, contact no.022-49186000/ 49186270, e-mail ID enotices@linkintime.co.in.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, the 23rd September, 2023 to Friday, the 29th September, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM. The Board of Directors of the Company has appointed Ms. Shreya Shah, Practicing Company Secretary (Membership

No. ACS: 39409), as Scrutinizer to scrutinize the entire voting procedure in a fair and transparent manner. The results shall be declared not later than forty-eight working hours from conclusion of the AGM by posting the same

on the website of the Company at www.huvl.in, website of LIIPL onhttps://instavote.linkintime.co.in_and by filing with the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited

> By the Order of the Board of Directors for HEADS UP VENTURES LIMITED

> > SANGEETA MANDHANA MANAGING DIRECTOR DIN: 06934972

Place: Bengaluru

Date: September 5, 2023

FINANCIAL EXPRESS



JAGATJIT INDUSTRIES LIMITED Corporate Identity Number: L15520PB1944PLC001970 Registered Office: Jagatjit Nagar-144 802, Distt. Kapurthala (Punjab)

Telephone: (0181) 2783112; Email: jil@jagatjit.com Website: www.jagatjit.com

NOTICE OF THE 78TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING

Notice is hereby given that the 78th (Seventy Eighth) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, the 29th September, 2023 at 10.30 A.M. through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder read with General Circular Nos. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 20/2020 dated 5th May, 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 19/2021 dated 8th December, 2021, 21/2021 dated 14th December, 2021, 02/2022 dated 5th May, 2022 and 10/2022 dated 28th December, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circulars dated 12th May, 2020 and 13th May, 2022 (hereinafter collectively referred to as "SEBI Circulars"), to transact the businesses as set out in the Notice of AGM.

In compliance of the above said circulars, the Company has on 4th September, 2023 completed the dispatch of Notice of AGM and Annual Report for the financial year 2022-23, through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/ Depository Participant ("DP"). These documents are also available on Company's website www.jagatjit.com and website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirement) Regulations, 2015, the Register of Members and the share transfer books of the Company will remain closed from Monday, 25th September, 2023 to Friday, 29th September, 2023 (both days inclusive) for the said AGM.

In terms of Sectioin 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and relevant provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, the Company is providing facilities for remote e-Voting through electronic means before the AGM. The facility for voting through electronic voting system shall also be made available during the meeting on the date of AGM. Members may attend the AGM through Video Conference ("VC"), other Audio Visual Means ("OAVM"). The members who cast their vote by remote e-voting may participate in the AGM. However, they shall not be entitled to cast their vote again. Members participating in the AGM through VC/OAVM who have not cast their vote by remote e-voting shall be allowed to vote through e-Voting at the AGM.

The Board has appointed Mr. Mohd. Sagib, Practicing Company Secretary (C.P No. 18116) and Proprietor of Saqib & Associates, Company Secretaries as the Scrutinizer to scrutinize the entire voting process in a fair and transparent manner.

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) as the agency to provide, the facility of remote e-voting and the facility of attending AGM through VC/OAVM and e-voting at AGM. The remote e-voting period commences at 9.00 a.m. on Tuesday, 26th September, 2023 and ends at 5:00 p.m. on Thursday, 28th September, 2023. The remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Voting rights will be reckoned on the shares registered in the name of the Members as on 22nd September, 2023 (cut-off date). A person whose name is recorded in the register of members or beneficial owners as on cut-off date i.e. Friday, 22nd September, 2023, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during AGM.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free No.1800225533. Members may also contact Mr. Roopesh Kumar, Company Secretary at roopesh.kumar@jagatjit.com.

> For and on behalf of Jagatjit Industries Limited

Date: 5th September, 2023 Place: New Delhi

Roopesh Kumar Company Secretary



SUBEX LIMITED (CIN: L85110KA1994PLC016663)

Registered Office: Pritech Park - SEZ, Block -09, 4th Floor,

B Wing, Survey No. 51-64/4, Outer Ring Road, Bellandur Village, Varthur Hobli, Bengaluru, Karnataka, India - 560 103

Phone: +91 80 3745 1377 Email: info@subex.com Website: www.subex.com NOTICE OF THE TWENTY NINTH ANNUAL GENERAL MEETING TO BE

HELD THROUGH VIDEO CONFERENCE / OTHER AUDIO-VISUAL MEANS, **BOOK CLOSURE AND INFORMATION ON E-VOTING** Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ("29th AGM") of the members of

Subex Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, September 29, 2023 at 11:00 A.M. (IST) through Video Conference/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the Ordinary and Special Businesses, as set out in the Notice of the 29th AGM dated August 08, 2023, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 & the Rules framed thereunder, the SEBI (LODR) Regulations, 2015, and General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2022 and 10/2022 dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, May 05, 2022 and December 28, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs, read with SEBI Circulars dated May 12, 2020, May 13, 2022 and January 5, 2023 (the "Circulars"), without the physical presence of the Members at a common venue.

In terms of the above Circulars, the Notice of the 29th AGM and the Annual Report for the financial year 2022-23 including the Audited Financial Statements for the year ended March 31, 2023 ("Annual Report"), has been sent only by email on September 5, 2023, to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participants (DP). The requirements for sending a physical copy of the Notice & Annual Report to the Members have been dispensed with in accordance with the said Circulars.

The members (holding shares in physical/electronic form) may follow the process for registration of email address/ bank account details and/ or other KYC details, for obtaining Notice and Annual Report, instruction for e-voting and/or obtaining user ID / password for remote e-voting / e-voting and process for updation of bank account details for the receipt of unpaid / unclaimed dividend, as given in the Notice of the 29th AGM.

Book Closure: Register of Members of the Company shall be closed from Saturday, September 23, 2023 to Friday, September 29, 2023 (inclusive of both days).

Cut-off date: Friday, September 22, 2023.

VC / OAVM: The shareholders are requested to participate in the 29th AGM through VC / OAVM through the link: https://emeetings.kfintech.com/, by using their secure login credentials. The procedure and instructions for participating in the 29th AGM through VC / OAVM and e-voting are provided as part of the Notice of the 29th AGM.

E-voting: Members are provided with the facility to cast their vote electronically, through the e-voting services provided by Kfintech, the Company's RTA, on all resolutions set forth in the Notice of the 29th AGM. The date and time of commencement of remote e-voting will be Monday, September 25, 2023, at 9:00 AM (IST) and shall end on Thursday, September 28, 2023, at 5:00 PM (IST). Members may note that remote e-voting facility will be disabled after 5:00 PM (IST) on Thursday, September 28, 2023. The members who have not cast their vote electronically through remote e-voting can exercise their vote through e-voting during the 29th AGM.

Members whose names are recorded in the register of members / register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e., Friday, September 22, 2023, shall only be entitled to avail the facility of remote e-voting (between September 25, 2023 to September 28, 2023) /e-voting during the 29th AGM. Once the vote on a resolution is cast by the member, he she shall not be allowed to change it subsequently. The members who have not cast their vote electronically through remote e-voting can exercise their e-voting right at the 29th AGM. Members who have cast their votes by remote e-voting prior to the 29th AGM may also attend the 29th AGM but will not be entitled to cast their vote again thereat.

Investors who become members of the Company after the dispatch of the notice by email and who hold the shares as on the cut-off date i.e., September 22, 2023, may obtain the user ID and password by sending a request to the Depositories/ respective Depository Participant/Kfintech, in the manner stated in the e-voting instructions provided in the Notice of the 29th AGM and in accordance with the SEBI Circular dated December 09, 2020.

The Company has appointed Mr. Pramod S.M. Partner, BMP & Co., LLP, PCS, as the Scrutinizer and Mr. Biswajit Ghosh, Partner, BMP & Co., LLP, PCS, as an alternate scrutinizer to Mr. Pramod S.M., to scrutinize the e-voting and remote e-voting process in a fair and transparent manner.

The Annual Report and Notice of the 29th AGM are available on the Company's website

under URL https://www.subex.com/shareholder-services/ and Kfintech under URL https://evoting.kfintech.com/ as well as on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) respectively. Members can write to investorrelations@subex.com for obtaining the copy of the Annual Report and Notice of the 29th AGM.

In case of any queries related to remote e-voting/e-voting, you may refer to the FAQ's and e-voting user manual available in the "Downloads" section of https://evoting.kfintech.com/ or contact Mr. S V Raju, Deputy Vice-President, Kfin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31- 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032 or email to einward.ris@kfintech.com or call Kfintech Toll free no. at 1800 309 4001.

For Subex Limited Sd/-

G.V. Krishnakanth Company Secretary & Compliance Officer

Credit Monitoring Department



Head Office: "Lokmangal", 1501, Shivaji Nagar, Pune - 411 005. Tel.: 020- 225614249 E-mail: gmcremon@mahabank.co.in

RFP FOR EMPANELMENT OF TEV FIRM/COMPANY/ORGANISATION

Bank of Maharashtra, Head Office, 'LOKMANGAL',1501, SHIVAJINAGAR, PUNE- 411005 invites applications in the prescribed format from the Firms/ Companies/organization who are conducting TEV study and willing to have their firm / company/organization empaneled for carrying out TEV study of borrowal accounts of the

The format along with the details regarding eligibility criteria and other terms and conditions can be obtained from the Bank's website www.bankofmaharashtra.in under "Procurement News".

The duly filled in application form in sealed cover super scribed as 'Application for empanelment for TEV Firm / Company /Organization should reach this office on or before 20th September, 2023 at the above address. Scanned copy of the application should be sent to narayan.saha@mahabank.co.in , cmcremon_ho@mahabank.co.in

General Manager Credit Monitoring

VIPUL ORGANICS LIMITED (CIN: L24110MH1972PLC015857)

Regd. Off.: 102, Andheri Industrial Estate, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400053 Corp. Off.: B 603-A, Kaledonia, Sahar Road, Off. W.E. Highway, Andheri (East), Mumbai - 400069 Telephone no. 022-66139999, Fax no. 022- 66139977/75 Email Id: info@vipulorganics.com, Website: www.vipulorganics.com

NOTICE OF 51ST ANNUAL GENERAL MEETING OF VIPUL ORGANICS LIMITED NOTICE is hereby given that, the 51st Annual General Meeting ('AGM') of the Members of

Vipul Organics Limited ('Company') will be held on Saturday, 30th September, 2023 at 03.30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM') in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('Act') and Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') without physical presence of the Members at a common venue to transact the business as set out in the Notice of the 51st AGM dated 14th August, 2023. In accordance with the applicable MCA and SEBI Circulars, the Notice of the 51st AGM along

with the Annual Report for the financial year 2022-23 will be sent through electronic mode only to those Members, whose e-mail addresses are registered with the Company Registrar and Share Transfer Agents ('RTA') / Depository Participants. The requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed with vide said MCA and SEBI Circulars. Members can join and participate in the 51stAGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the 51st AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through e-voting system during the 51st AGM are provided in the Notice of the 51st AGM dated 14th August, 2023. The Members attending the meeting through VC/OAVM facility shall be counted for the

purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 51st AGM along with Annual Report will also be available on the Company's website viz. www.vipulorganics.com, website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") viz. www.evotingindia.com and on website of Stock Exchanges i.e BSE Limited at www.bseindia.com.

The Company has fixed Saturday, 23rd September, 2023 as 'Cut-off date' for determining entitlement of members for attending the 51st AGM, e-voting and payment of final dividend for the financial year ended 31st March, 2023, if approved at the 51st AGM.

Members may note that as per the income tax Act, 1961, as amended by Finance Act, 2020, dividend paid after 1st April, 2020 shall be taxable in the hands of the Members and the Company shall be required to deduct the tax at source (TDS) at the prescribed rates from the Dividend. The TDS rates would vary depending on the residential status of the Members and the documents submitted by them within the time and accepted by the Company. In case the Company is unable to pay the dividend to any shareholder through electronic

mode due to non-availability of the details of the bank accounts, the Company shall

dispatch the dividend warrant / demand draft by post. In order to register / update their email address, the members holding shares in demat form are requested to register the same with their respective Depository Participant(s) and

members holding shares in physical form are requested to furnish the same to the Company's RTA i.e. Bigshare Service Private Limited. The detailed procedure for registration / updation of e-mail address. Mobile Number and Bank Account details is provided in the The members will have an opportunity to cast their vote remotely and during the 51st AGM

on the business as set forth in the Notice of the 51st AGM through the electronic voting

system. The manner of remote e-voting and e-voting during the 51st AGM are provided in the

Notice of the 51st AGM. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on

022-23058542/43 or at call toll free no. 1800 22 55 33. For VIPUL ORGANICS LIMITED

Date: 5th September, 2023

Place: Mumbai

Mihir V. Shah Whole Time Director

CIN: L72200TG1998PLC030071 Read. Office:: 8-1-405/A/66, Dream Valley, Near O.U. Colony, Shaikpet Hyderabad-500008, Telangana, India Email: info@quantumbuild.com; Website: www.quantumbuild.com. Tel: 040-23568766, 23568990

QUANTUM BUILD-TECH LIMITED

NOTICE OF THE 25th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) of the Members of Quantum Build-Tech Limited ('Company') will be held through Video Conferencing

("VC") or Other Audio -Visual Means ("OAVM"), on 29th September, 2023 at 12:30 PM IST to transact the Ordinary as detailed in the Notice dated 25th August 2023, convening the said AGM In view of the MCA Circulars and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations)

allowing convening the AGM through Video Conferencing or Other Audio-Visua Means, without the physical presence of the Members at a common venue, the AGM of the Company is being held through VC/OAVM. Notice of AGM and Dispatch In terms of the Section 101 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014, the aforesaid Notice and the Annual Report (including Financial Statements) for the Financial Year 2022-2023 have been sent through e-mail to all the Members whose e-mail addresses are registered with the Depository Participant(s)(DP)/Registrar & Transfer Agent (RTA) Company on 29th August, 2023. The Annual Report along with AGM Notice is available on the Company's website at www.quantumbuild.com and also on www.evotingindia.com, www.bseindia.com Members who have acquired shares in the Company after the said date, or who have not registered their e-mail address with the DP/RTA/Company can access the Annual Report on the above websites and send a request to your DP/RTA/Company for receipt of the same along with e-voting

Closure of Register of Members and Share Transfer Books NOTICE is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the

Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 23rd September, 2023 to Friday, 29th September, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. Members and all other persons concerned are requested to lodge the share transfer deed(s), if any, duly executed, with the Registrar & Transfer Agent (RTA) and update their particulars, if any, to the RTA (in respect of shares held in physical form) or directly to their Depositor Participant(s) on or before 22nd September, 2023 ("Cut-off date"). All shareholders holding shares as on cut-off date shall be eligible to cast their vote and attend the AGM of the Company.

Manner of Voting at the AGM (remote e-voting and e-voting at AGM) NOTICE is further given that in compliance with Section 108 of the Companies Act,

2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules. 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing e-voting facility (remote e-voting and e-voting at the AGM) to all its Shareholders to enable them to cast their votes on al matters listed in the said Notice through electronic means.

Cut-Off Date for determining the Friday, 22nd September, 2023 Members entitled to vote through e-voting Commencement of e-voting period Tuesday, 26th September, 2023 (9:00 AM) Thursday, 28th September 2023(5:00 PM) End of e-voting period

The members who cast their vote through remote e-voting may attend the AGM but will not be allowed to vote again at the AGM. The detailed instructions for casting the vote through e-voting is attached to the AGM Notice as well as available on the Company's website on www.quantumbuild.com and on websites at www.evotingindia.com and www.bseindia.com.

Any person who becomes a Member of the Company after the dispatch of the Notice convening the AGM and holds shares as on the cut-off date may obtain the LOGIN ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43 or mail to investor.relations@vccipl.com. However, if such person is already registered with CDSL for e-voting then he/she can use his/her existing USER ID and password for casting vote. Any person who is not a shareholder as on the cut-off date may consider this notice for informational purposes only. Attendance to the AGM through VC/OAVM:

Members are requested to note, that in view of the MCA Circulars, the Company is pleased to provide attendance to the AGM through VC/OAVM facility. The Shareholders will be required to login on www.evotingindia.com using their e-voting User ID and password. The link to view and participate in the AGM proceedings will be available on www.evotingindia.com. The details for participation to the AGM, registration as a Speaker and to ask questions on the agenda for the AGM are included in the Notes to the AGM Notice. Members are requested to update the address/ email with their DP by sending a written request by email to investor.relations@vccipl.com.

Place: Hyderabad

Date: 05.09.2023

In case of any queries/grievances, connected with facility for voting by electronic means, please contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL.) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

> For Quantum Build-Tech Limited **Guduru Satyanarayana**

> By Order of the Board of Directors

Managing Director- DIN: 02051710

SBI State Bank of India

प्राधिकृत अधिकाऱ्यांचे तपशील मोबाईल : ९५६१०६४६३५ लॅण्डलाईन क्र. (कार्यालय) : ०२२-२२०५३१६३

स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी ब्रांच , मुंबई (०५१६८) ्रेवा मजला, ''दि इंटरनॅशनल'' १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०. फोनः ०२२-२२०५३१६३/२२०५३१६४/२२०५३१६५ ईमेल- sbi.05168@sbi.co.in

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरत्दीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सुचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत ज्यांचा **प्रत्यक्ष कब्जा** स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील विनिर्देशानुसार संबंधित कर्जता आणि हमीतारांकडन स्टेट बँक ऑफ इंडिया (तारण धनको) ला थकीत संबंधित रकमेच्या वसलीसाठी **१२.१०.२०२३** स.११.०० ते साय. ४.०० वा दरम्यान ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहेत.

कर्जदार/संचालक/हमीदारांचे नाव प्रजापती, मे ध्रुव वेलनेस लिमिटेड

जिच्या वसुलीकरिता मिळकती विकल्या जाणार आहेत ती थकबाकी रक्कम मे. जयेश लाईफसायन्स इंडिया प्रा. लि. श्री दिनेश खुशलभाई है. ४०४४०५०८.०० (हे. चार कोटी चार लाख चाळीस हजार पाचशे आठ मात्र) 🕂 प्रजापती, श्री. सिंघेश्वर जिबाच ठाकुर, श्री. नितीन नारायणभाई | २०.०७.२०२० रोजीस अधिक तारण धनकोंना थकीत त्यावरील पुढील व्याज आणि अनुशंगिक

नामाधिकार विलेख	मिळकतीचे वर्णन	ई-लिलावाची तारीख	राखीव किंमत / (इअर)/
धारकाचे नाव		आणि वेळ	बोली वाढविण्याची रक्कम
श्री. नितीन	फ्लॅट क्र. ५०७, ५वा मजला, भवानी ज्योती टॉवर	तारीख:-	राखीव किंमत रु. ०.४१ कोटी
नारायणभाई	सीएचएस लि., जूना सर्वे क्र. १५२/पी,		ज्याच्या खाली मालमत्ता विक्री होणार नाही
प्रजापती	१५३/४, ५, नवीन सर्वे क्र. २७पी, २८/४, ५		इसारा अनामत रक्कम (इअर)
	गाव खारी, भाईंदर(पूर्व), जिल्हा ठाणे-		राखीव किंमतीच्या १०% म्हणजे
	४०११०५ च्या संलग्नीत मिळकतीचे ते सर्व भाग		रु. ०.०४१ कोटी
	व विभाग.	अमर्याद विस्तारांसह	बोली वाढविण्याची रक्कम
	मोजमापित बिल्टअप क्षेत्र ४१.०७ चौ.मी.		40,000/-

सहभागी होण्यासाठी विनंतीपत्र / केवायसी दस्तावेज / इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ ११.१०.२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी ४.३० वा. मिळकतीच्या निरिक्षणाची तारिख आणि वेळ ०४.१०.२०२३ दु. १२.०० ते सायं. ०४.०० पर्यंत

*'लक्ष द्या: याची नोंद घ्यावी की, सदर ई-लिलाव हा ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' तत्वावर घेण्यात येण्यात आहे. इच्छक बोलीदारांनी खात्री करावी की, त्यांनी ई-लिलाव वेबसाईटवर स्वतःची नोंदणी केली आहे आणि <u>https://libapi.in</u> आणि https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp वर दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सेवा पुरवठादारंनी तयार केलेल्या व्हर्च्युअर

इच्छुक बोलीदार ज्यांना लॉगईन आयडी आणि पासवर्ड तयार करणे, डाटा अपलोड करणे, बोली दस्तावेज सादर करणे, प्रशिक्षण/प्रात्यक्षिक, ऑनलाई अंतर्गत बोलीवरील अटी आणि शर्ती यासाठी मदत हवी असल्यास ते <u>https://ibapi.in</u> आणि <u>https://ibapi.in/sale_Login.aspx</u> ला भेट देवु शकतात. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंची वेबसाईट <u>https://www.sbi.com</u> https://www.mstcecommerce.com/auctionhome/libapi/index.jsp. https://ibapi.in चा संदर्भ घेवु शकतात. चौकशी: रामभाऊ के तकतेवाले, प्राधिकृत अधिकारी, मोबाईल क्र. ९५६१०६४६३५, श्री हेमंत सिंग बैस, मोबाईल क्र. ९८२०४७६७६२.

प्राधिकृत अधिकारी, दिनांक : ०५.०९.२०२३ ठिकाण : मुंबई स्टेट बँक ऑफ इंडिया

Brookfield

India Real Estate Trust

ब्रुकप्रॉप मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

(ब्रुकफील्ड इंडिया आरईआयटीचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत)

व्यवस्थापकांचे नोंदणीकृत कार्यालय: युनिट २, ४था मजला, गोदरेज बीकेसी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई, महाराष्ट्र - ४०००५१, भारत, **दूरध्वनी:** +९१ - २२ ४५८३२४५०/४७८, सीआयएनः यू७४९९९एमएच२०१८एफटीसी३०६८६५, **ई-मेल**: reit.compliance@brookfield.com

भागधारकांना पोस्टल बॅलेटची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, **सेबीद्वारे वितरीत, संदर्भ क्र. SEBI/HO/DDHS-POD/P/CIR/2023/116 धारक, ६ जुलै, २०२३** दिनांकित मुख्य परिपत्रक ''भागधारकांची सभा आयोजीत करण्याची पध्दत'' वरील अद्याय क्र. ९ सहवाचित सिक्यूरिटी ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट'), रेग्यूलेशन्स, २०१४ च्या रेग्यूलेशन २२(२) च्या अनुरोधाने, ब्रुकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्ट (''**ब्रुकफील्ड इंडिया आरईआयटी**'') पोस्टल बॅलेट सूचनेमध्ये नमूद विषयपत्रिकेमधील बाबींसाठी विशेष बहमताद्वारे ब्रुकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टच्या भागधारकांची संमती/मंजूरी मिळवण्यासाठी, ज्यांची नावे शुक्रवार, २५ ऑगस्टे, २०२३ (''**अंतिम दिनांक**'') रोजी सभासदांच्या रजिस्टरमध्ये / लाभधारक मालकांच्या यादीमध्ये आलेली आहेत आणि ज्यांचे ईमेल पत्ते डीपॉजीटरीज जसे नॅशनल सिक्यूरिटीज डीपॉजीटरी लिमिटेड (''**एनएसडीएलफ'**) आणि सेंट्रल डीपॉजीटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (''**सीडीएसएल**'') यांच्या अभिलेखामध्ये नोंदविलेले आहेत केवळ त्या भागधारकांना ब्रुकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टने (''**ब्रुकफील्ड इंडिया आरईआयटी**'') ईमेल मार्फत पोस्टल बॅलेटची सूचना पाठविण्याची प्रक्रिया गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी पूर्ण केली आहे.

पोस्टल बॅलेट अर्जासोबत पोस्टल बॅलेट सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती आणि आगाऊ भरणा व्यवसाय उत्तर लिफाफा भागधारकांना पाठविले जाणार नाहीत. भागधारकांच्या संमती/असहमतीचा संवाद केवळ दूरस्थ ई-मतदान प्रणालीद्वारे (''**ई-मतदान**'') होईल. कोणतीही व्यक्ती, जी अंतिम तारखेच्या कामकाज कालावधी समाप्तीपर्यंत भागधारक नाही, त्यांनी ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने असल्याचे समजावे

ब्रुकफील्ड इंडिया आरईआयटीने भागधारकांना दूरस्थ ई–मतदान सुविधा देण्यासाठी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सेवांचा सहभाग घेतला आहे. ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया पोस्टल बॅलेट सूचनेमध्ये नमूद आहे.

व्यवस्थापकाच्या संचालक मंडळाने, ३१ ऑगस्ट २०२३ दिनांकित ठरावाद्वारे श्री मनीश गुप्ता, कार्यान्वियत कंपनी सचिव (एफसीएस ४९८२) यांची ई-मतदानाद्वारे पोस्टल बॅलेट प्रक्रिया नि:पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे.

सर्व भागधारकांना म्हणून कळविण्यात येते की :

- १. पोस्टल बॅलेटची सूचना पाठवणी पूर्ण झाल्याची तारीख गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३ आहे.
- २. ई-मतदान कालावधी शनिवार, २ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता सुरू होईल. (भा प्र वे) आणि रविवार, १ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता समाप्त होईल. (भा प्र वे). या कालावधीत, अंतिम तारखेनुसार, म्हणजे शूक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३ रोजी ब्रुकफील्ड इंडिया आरईआयटीचे भौतिक किंवा अभौतिक स्वरूपात भाग धारण करणारे भागधारक, इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील, त्यानंतर लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्रारे दरस्थ ई–मतदान संच अकार्यन्वित केले जाईल.
- ३. दूरस्थ ई-मतदानद्वारे भागधारकांच्या मतदानाच्या अधिकारांची गणना शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३ (अंतिम तारीख) रोजी कामकाजाची वेळ संपल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या भागांच्या आधारे केली जाईल.
- ४. पोस्टल बॅलेटची सूचना ब्रुकफील्ड इंडिया आरईआयटीच्या संकेतस्थळ म्हणजे https://www.brookfieldindiareit.in/investors तसेच लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संकेतस्थळ <u>instavote.linkintime.co.in</u> येथेही उपलब्ध करण्यात आली आहे.
- ५. ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत अशा भागधारकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा ईमेल आयडी त्यांच्या डिपॉझिटरीकडे अद्ययावत करावा आणि मतदान करण्यासाठी, ते पोस्टल बॅलेटच्या सूचनेमधील सूचनांचा संदर्भ घेऊ शकतात. ई-मेल पत्त्याची यशस्वी नोंदणी केल्यानंतर, या सूचनेची एक प्रत ई-मतदान युजर आयडी आणि पासवर्डसह भागधारकांकडून प्राप्त झालेल्या विनंतीन्सार, नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर पाठविलीं जाईल. कोणत्याही शंका असल्यास, भागधारक reit.compliance@brookfield.com वर लिहू शकतात.
- काही शंका असल्यास, भागधारक मदत विभागांतर्गत https://instavote.linkintime.co.in येथे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन (FAQs) पाहू शकतात किंवा enotices@linkintime.co.in वर ईमेल पाठवू शकतात किंवा येथे संपर्क साधू शकतात: -दूरध्वनी: ०२२-४९१८ ६०००.
- ७. ई-मतदानाच्या संदर्भात कोणत्याही तक्रारीसाठी, भागधारक येथे संपर्क साधू शकतात: श्री आशिष उपाध्याय, असोसीएट-टेक्नॉलॉजी ग्रुप , लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि. , सी १०१, २४७ पार्क , एल.बी.एस. मार्ग , विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, ईमेल आयडी: <u>enotices@linkintime.co.in</u> संपर्क क्रमांक +९१ २२ ४९१८६००० (विस्तार: २७११)
- ८. केवळ ई-मतदानाद्वारे पोस्टल बॅलेटच्या संदर्भात कोणत्याही तक्रारीसाठी, भागधारक श्री सौरभ जैन, अनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव, (व्यवस्थापक, ब्रूकप्रॉप मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मार्फत कार्यरत) यांच्याशी संपर्क साधू शकतात, दूरध्वनी : ०१२४–३८२१४००, ईंमेल : <u>reit.compliance@brookfield.com</u>
- ९. ई–मतदानाद्वारे पोस्टल बॅलेटचा निकाल ब्रूकफील्ड इंडिया आरईआयटीच्या व्यवसायाच्या प्रमुख ठिकाणी **बुधवार, ४ ऑक्टोबर,** २०२३ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता (भा प्र वे) किंवा त्यापूर्वी घोषित केला जाईल. पोस्टल बॅलेटचे निकालपत्र छाननीकर्त्याच्या अहवालासह ब्रूकफील्ड इंडिया आरईआयटीच्या संकेतस्थळावर म्हणजे https://www.brookfieldindiareit.in/investors आणि लिंक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संकतस्थळावर म्हणजेच https://instavote.linkintime.co.in वर देखील प्रदर्शित केले जातील, निकाल एकाच वेळी बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि कळवले जातील

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

ब्रुकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्ट करिता आणि त्यांच्या वतीने, (व्यवस्थापक, ब्रुकप्रॉप मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या

वतीने आणि करिता कार्यरत)

सौरभ जैन अनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव

सदस्यत्व क्रमांक: एसीएस १८९६४

ठिकाण: गुरुग्राम तारीख: ०६ सप्टेंबर, २०२३

कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंबई (भारत सरकार, वित्त मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५ (५वा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१) टी.ओ.ए. क्र. ०३ सन २०२३

बँक ऑफ बडोदा ...अर्जदाः श्री. धीरज रघुनाथ शेट्टी आणि अन्य ...प्रतिवादी

प्रतिवादी श्री. धीरज रघुनाथ शेट्टी

फ्लॅट क्र. ७०४, डी विंग, ७वा मजला, भुमी क्लासिक सीएचएस लि., सबकुच सुपर मार्केट समोर, लिंक रोड, मुंबई-४०००६४. सौ. प्रिया धीरज शेट्टी फ्लॅट क्र. ७०४, डी विंग, ७वा मजला, भुमी क्लासिक सीएचएस लि.,

सबक्च सुपर मार्केट समोर, लिंक रोड, मुंबई-४०००६४.

समन्स

- १ ज्याअर्थी टीओए/०३/२०२३ मन्माननिय पीठामीन अधिकारी/पबंधकासमोर २४/०८/२०२३ रोजी सूचीबद्ध केला होता.
- ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. १,१४,६७,७७१.१८/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली.
- ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्स/सूचनेची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे.
- ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश टेण्यात येत आहेत
- विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी;
- (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे;
- (iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले
- आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार
- व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.
- तम्हाला २७/१०/२०२३ रोजी द. १२.०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व **प्रबंधकां** समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक **३१ ऑगस्ट, २०२३** रोजी

ह. ३२,२९,२०५/-

(रुपये बत्तीस लाख एकोणतीस हजार

दोनशे पाच मात्र)

बोली वाढीव रक्कम

रु. ४०,०००/-(रुपये वीस हजार मात्र)

३०-एप्रिल-२०२३

रु. ३२,१४,५३८/-

(रुपये बत्तीस लाख चौदा हजार पाचशे

बोली वाढीव रक्कम

२१-सप्टेंबर-२०२३

5. 20,80,820/-

(रुपये वीस लाख चाळीस हजार चारशे

वीस मात्र)

बोली वाढीव रक्कम

रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र)

रु. २१,४७,३३९/-

रुपये एकवीस लाख सत्तेचाळीस हजा

तीनशे एकोणचाळीस मात्र)

बोली वाढीव रक्कम

रु. १८,२४,९५३/-

(रुपये अठरा लाख चोवीस हजार नऊ

त्रेपन्न मात्र)

बोली वाढीव रक्कम

रु. २५,०००/-(रुपये पंचवीस हजार मात्र)

आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तारित होईल

मिळकत पन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल.

एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील

ठिकाण : पालघर**, दिनांक** : ०६-सप्टेंबर-२०२३

हमीदार

. श्री. सलमान नेजामुहदीन अन्सारी

२. सौ. फेमिदा सलमान

१. श्री. मदनलाल रामदे

२. सौ. आशा मदनलाल

^{नाल} ३. मदन अकॅडमी (प्रोस्पेक्ट क्र.

८८२१०४ आणि

८. श्री. दयानंद अण्णा

गेट्टी २. विजया कॅटरिंग

(प्रोस्पेक्ट क्र . आयएल१००९५८९८)

. श्री. मुकुट कांत

सौ. सुनीता मुकुट

(प्रोस्पेक्ट क्र

१. श्री. शिपाहिला २. सौ. अंजू देवी ३. मे. मा विष्णो

इंजिनियरिंग वर्क

८७४२८७)

(प्रोस्पेक्ट क

८८०४३० आणि ८८१२९२)

सही / -प्रबंधक. कर्ज वसूली न्यायाधिकरण-१, मुंबई

स्थावर मिळकत/

युनिट क्र बी/१६०४, १६वा मजला, सनटेक वेस्ट वर्ल्ड १, मोजमापित ३१९ चौ.फू.

(चटई क्षेत्र) आणि ५२० चौ. फू. (सप

बिल्ट अप क्षेत्र), बिल्डिंग क्र. ३, नायगा

युनिट क्र-सी-१४०६, १४वा मजला,

मोजमापित ५०.८२ चौ.मी., सनटेक वेस्त

....., नरान, नारावर महाराष्ट्र. १०१२०८, इंडिया मिळकत धारक चे ते सव गग आणि विभाग

फ्लॅट क्र. ३०३, चटई क्षेत्र मोजमापित ३५.७९ चौ.मी, मजला क्र. ३, बिल्डिंग-

१३ विंग सी. सर्व्हें क्र.२७ आणि ३३. केएम

रहे ।वग सा, सण्डू क्र. र७ आण २२, ज्यून रेसिडेन्सी, पामटेंबी गाव वृदांवन नगरी बोईसर पश्चिम पालघर ४०१५०४, इंडिया मिळकत धारक चे ते सर्व भाग आणि विभाग.

(सुपर बिल्ट अप क्षेत्र मोजमापित ५५८

फ्लॅट क्र. २०२, चटई क्षेत्र ५१८.१८ चौ.फू., मजला क्र. २, बिल्डिंग क्र.३ विंग

डी. शालिग्राम टाउनशिप सरपाडा जेनेसि

एमआयडीसी रोड पडघा उमरोली प एमआवडासा राड पड्या अमराला पू जिल्हा. पालघर, महाराष्ट्र-४०१४०४. (सुपर बिल्ट अप क्षेत्र मोजमापित ७५! चौ.फू.)

फ्लॅट क्र. १०३, चर्टई क्षेत्र मोजमापित ४४६ चौ.फू., आणि सुपर बिल्ट अप क्षेत्र मोजमापित ६२५ चौ.फू., फ्लॅट क्र. १,

बिल्डिंग क ३ विंग ए श्री गणेश अपार्टमेंट

मआयडीसी रोड पडघा उमरोली पू जिल्हा

पालघर, महाराष्ट्र-४०१४०४. (क्षेत्र मोजमापित: ६५४ चौ.फू.)

नातम् अन्, रमार नतन् जात्तः. गिदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता

ामळकताचा वनशाल, मळकताच नारवण आण आनलाइन वाला इ. च्या सवाधत काणत्याहा शककरतात आवआवर्षण्यल ए च्युप्पेस्ट टाल फ्रा १८:२० चा. रोजी सोमचार ने शुक्रवार दरम्यान संपर्क किंवा ईमेल: auction.hl@iifihomeloans.com येथे ईमेलद्वारे संपर्क करू आहे.त वरील सदर कर्जदाराना ७ दिवसांत प्रत्यक्ष कब्जा घेवेवेळी तारण मनेमध्ये असलेल्या घरगृती वस्तु घेवून जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयअ मिळकतीच्या नुकसानीसाठी जवाबदार राहणार नाही.

आणि https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सङ्घा देण्यात येत आहे. तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवठादार ई-मेल आयडी : support@bankeauctions.com सपोर्ट हेल्पलाईन नंबर

टाउनशिप सरपाडा जेनेसिस

०६-ऑक्टोबर-२०२३ सायं. ५ पर्यंत

ह्माचे माध्यम : ईअरचे प्रतन मात्र ऑनलाईन पद्धतीने करावे. प्रदानासाठी तुस्ही https://www.bankeauctions.com ला भेट द्यावी आणि मिळकत/तारण मलेकरीता मात्र उपलब्ध लिंक द्वारे प्रदान करावे. पिप: प्रत्येक मिळकत/तारण मतेकरीता प्रदान लिंक केपनेयाठी आहे. तुम्ही आहीर लिलाबाद्वारे तुम्ही खोदी करणवास इच्छुक मिळकत/तारण मतेकी लिंक वापरत असत्याची खात्री करावी. हारावी बोताबीत तार्व कब्बतावी देश आरावीचार, एन्द्रिक्य मार्क कर्षे आज्ञवाक आहे. खात्राचात पारणील खातीतपाली: ऐ) खात्राची व्यावसाय प्रयाजपाल्यक्त होने फावतमास लिर, बी) बैकेचे नाव : स्टॅण्डां गार्टर्ड चेंक, सी) खाते क्र.: प्रॉस्पेक्ट क्र. द्वारे १९०२७१८०००००, डी) आचएकएससी कोड : SCBL0036001, इ) बैंक पत्ता: स्टॅण्डं चार्टर्ड चार्टर्ड चार्टर्ड चार्ट्ड वॉटर्ड चेंक, ९० एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई-४००००१.

अटी आणि शर्ती:— ई-लिलाबात सहभागी होण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा पुरवठादार https://www.bankeauctions.com कडे त्यांचा तपशील नोंदिवणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि पासवर्ड तथा करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी वरील नमूद शाखा कार्यालयात इअरसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतीसह त्यांचे निविदा प्रपत्र पाठविणे/सादर करणे आवश्यक आहे. बोलीदारांनी रकाना बोली वार्विण्याची रक्कम मध्ये नमूद रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव बाढविणे आवश्यक आहे. जर बोली लिलावाच्या समाप्तीच्या वेळेच्या अतिम ५ मिनिटांमध्ये केत्यास, समाप्तीचा वेळ

जनार प्रसाद वितास कि स्वास कि स्वास कि स्वास कि स्वास कि स्वास के स्वस के स्वास के

मिळकतीचा तपशील. मिळकतीचे निरिक्षण आणि ऑनलाईन बोली इ. च्या **संबंधित कोणत्याही शंकेकरीता आयआयएफएल एचएफएल टोल फ्री क्र. १८०० २६७२ ४९९ येथे स.०९.३० चा. रे**

ानळकाता ज्वाजनाताला अधाबदार प्रशार माल. पुढे कर्कदामा वाहिस सूचना देणाव विके की, जर त्यांनी सदर बस्तु घेबून जाण्यास कसूर केली तर वरील सदर बस्तु कावदानुसार विकल्पात वेतील. वरील विहित वेळेत वयसची बोलीदार/लिलाव खरेदीदापने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसूर केली तर विक्री रह करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअर समाविष्टीत) जस करण्यात येईल आणि

११. एओ यांनी कोणतेही कारण न देता निविदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पढे ढकलणे/रह करण्याचा हक राखन ठेवला आहे. निविदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पढे ढकलणे/रह करण्याचा हक राखन ठेवला आहे. निविदा/लिलावामध्ये कोणताही वाद झाल्यास आयआयएफए

्षयुष्किएच्या एआचा । नणय आतम राहाल.

सर्फैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) अन्वयं ३० दिवसांची वैधानिक विक्री सूचना
कर्जदारांना निवदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपवैत व्याज आणि अनुषांगिक खर्चासह वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचीत करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीच्या लिलाव/विक्री कर येईल आणि उर्बीरत थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल.

वौ.फू.)

वर्ल्ड १. तिवरी, वसई, पालघर महाराष्ट

(बिल्ट अप क्षेत्र ७२० चौ.फू.)

स्थावर मिळकतींच्या विक्री करीता ई-लिलावाकरीता जाहीर सूचना

संक्युरिटायद्रोशन अँण्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट) अंतर्गत आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वी इंडिट

न्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात) (आयआयएफएल-एचएफएल) कॉर्पोरेट कार्यालय प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-खत, गुरगाव – १२२०१५ (हरियाणा) आणि शाखा कार्यालय येथे:– **शॉप क्र.२०१** रूनलाक काजना कावनात्ता त. अया आत) आवशास्यक्त-एवस्या अवार्यक्षात्व स्वाटक. २८, उधान विकार, कवन्यत, गुराब = १,१२४२,१६ तथाणो आव वार्यक्षात्व स्वाटक नायक्र, यह क्रास्त्र स्वाटक नायक्षात्व स्वाटक स्व

प्रत्यक्ष कब्जा घेतल्याची तारिख

२१-ऑगस्ट-२०२३

ह. ३४,०४,२८८/-

. अठ्ठचाऐंशी मात्र)

०२-ऑगस्ट-२०२३ तारखेरोजीस

(रुपये चौतीस लाख चार हजार दोनशे

प्रत्यक्ष कब्जा घेतल्याची तारिख

२-ऑगस्ट-२०२३ तारखेरोजीस

एकूण थकबाकी

सत्तेचाळीस हजार तीनशे एकोणऐंश

प्रत्यक्ष कब्जा घेतल्याची तारिख

२२-ऑगस्ट-२०२३

एकूण थकबाकी रु. २३,२४,०५१/-(रुपये तेवीस लाख चोवीस हजा एकावन्न मात्र)

प्रत्यक्ष कब्जा घेतल्याची तारिख

०२-ऑगस्ट-२०२३ तारखेरोजी एकूण थकबाकी

रु.२४,४१,२२१/-

(रुपये चोवीस लाख एक्केचाळीस हज दोनशे एकवीस मात्र)

०२-ऑगस्ट-२०२३ तारखेरोजी

एकूण थकबाकी

(रुपये एकोणीस लाख सत्याहत्तर हजार

ह. १९,७७,३५३/-

तीनशे त्रेपन्न मात्र)

ह. ३९,४७,३७९/ – (रुपये एकोणचाळीस लाख

APPENDIX-16

(Under Bye Law No. 35) The Form of Notice inviting claims biections to the transfer of the share and the interest of the Deceased Member in the Capital / Property of the परि. १५ Society.

SHAILAJA MADHAV SATWICK, a joint member of Allied Industrial (Non Residential) Premises C.S. Ltd., having address at M.M. Chotani Road, Mahim (West), Mumbai 400 016 and jointly holding Unit No. 24 on the 1st Floor of the building of the ociety, expired on 31st August 2022 Her Husband, MR. MADHAV SHANKAR SATWICK has oredeceased her on 1st November 2005 She was holding the said flat and the shares issued in respect thereof jointly with MR. AVINASH MADHA SATWICK.

The Society hereby invites claims bjections from the heir or heirs or othe laimants / objector or objectors to the ransfer of the undivided right, title and nterest of the deceased member in the aid shares and undivided interest of the deceased member in the capital/property of the Society within a eriod of 15 (Fifteen) days from the ublication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/thei claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-Laws of the Society. The claims/objections, if any, received by he Society for transfer of shares and nterest of the deceased member in the capital / property of the Society shall be ealt with in the manner provided under he Bye-Laws of the Society. A copy o he registered Bye-Laws of the Society available for inspection by the laimants/objectors, in the office of the ociety / with the Secretary of the Society between 10.00 A.M. to 6.00 P.M. from the date of publication of the otice till the date of expiry of its period Place: Mumbai Date: 06/09/2023

Sd/-For Allied Industrial (Non Residential) Premises C.S Ltd. (Hon. Secretary)

रु. ३२,९३,०००/-रुपये बत्तीस लाख त्र्याण्णव हजार मात्र)

इसारा अनामत रक्कम (इअर)

रु. ३,२९,३००/-

(रुपये तीन लाख एकोणतीस हजार तीनशे मात्र

रू. ४३,२०,०००/-(रुपये त्रेचाळीस लाख वीस हजार मात्र)

इसारा अनामत रक्कम (इअर)

रु. ४,३२,०००/-

(रुपये चार लाख बत्तीस हजार मात्र)

रु. १३,३९,०००/ - (रुपये नऊ लाख चार हजार मात्र)

s. १,३३,९००/ – (रुपये एक लाख तेहत

हजार नउशे मात्र)

रु. २०,८०,०००/-(रुपये वीस लाख ऐंशी हजार मात्र)

इसारा अनामत रक्कम (इअर)

₹. २,0८,000/-

(रुपये दोन लाख आठ हजार मात्र

रु. १७,२७,०००/ – (रुपये सतरा लाख सत्तावीस हजार मात्र)

इसारा अनामत रक्कम (इअर)

रु. १,७२,७००/−

(एक लाख बहात्तर हजार सातशे मात्र)

०९–ऑक्टोबर–२०२३ स. ११०० ते द्. १३०० पर्यंत

Vishesh Greenscape IIp having office at shop no 6 magnum builder and developers plot no 11A, sector 11, new panvel 410206. Dist Thane, hereby publish this public notice in view to known to the public at large that we possess and or are otherwise sufficiently entitle to the landed properties being the non-agriculture plot of land being, lying & situated and at revenue village Vakadi, Tal Panvel, dist. Raigad which is described in

the revenue record as follow:-						
	Sr.No.	Final Plot No.	Area Sq.Mtrs			
	1	Gut no. 139/3,139/6,139/7,139/10,139/12,139/14A, 139/14B,140/1(2),140/1(4),140/2,141,142,143 & 146/2, At Wakadi Village	37770			

The competent authority i.e. Associate planner (NAINA) CIDCO has given permission to us construct / erect various building on the said property vide their letter dt 02/09/2022 bearing CIDCO/NAINA/PANVEL/Vakadi /BP-00223/ACC2022/0236. We therefore in view make it to be known to the public at large hereby publish the relevant information relating our said project which as follows:-

Name and address of the Owner/ Developer	M/s. VISHESH GREENSCAPE LLP Shop No.6 Magnum Builders & Developer, Plot no 11A, New Panvel, 410206			
Name and address of the Contractor description of Property.	SATYAM INFRA D-401, Plot No 260,Sector -10, Kharghar -410210			
Order Number and date of grant of development permission	CIDCO/NAINA/PANVEL/Vakadi/BP-00223 /ACC2022/0236. Dated 02/09/2022			
Order Number and date of grant of Commencement Certificate.	CIDCO/NAINA/PANVEL/Vakadi/BP-00223 /ACC2022/0236. Dated 02/09/2022			
Permitted Floor Space Index (FSI)	Permissible F.S.I. 1.00			
Number of premises& their Total area Permitted	In all 924 residential & 29 convenient shop premises are permitted in Still + 4 Storied building having entire built up area 40880.53 Sq.mtrs			
Address of the space were copies of detailed approved plans & other relevant documents shall be available	VISHESH GROUP, 45/2Shilotar Raichur, Panvel -Matheran Road,Sukhapur, New Panvel Annex, Navi Mumbai 410206			
Name of Architect	SPACEAGE CONSULTANTS B-106, Natraj Building, Mulund Goregaon Link Road Mulund (w), Mumbai 400080 VASTUKAP (Mr Yatish Tare) Susheel Pride F.P. 67/1, First Floor, Unit No 1018/102, Garden Hotel, Mumbai Pune Highway, Panvel-41026			
Name of Structure Engineer				
Name of Advocate	Mr. ABHISHEK BHIDE Shop No-7,Hari Om Residency, Old Thana Naka Road, Opp Jayeshtha Nagarik Sangh, Panvel 410206			

KEYNOTE

कीनोट फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय : द रुबी, ९वा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मंबई - ४०० ०२८ दूरध्वनी : (०२२) ६८२६ ६००० फॅक्स : (०२२) ६८२६ ६०८८ ईमेल : info@keynoteindia.net, वेबसाईट : www.keynoteindia.net सीआयएन: एल६७१२०एमएच१९९३पीएलसी०७२४०७

३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, दूरस्थ ई-मतदान माहिती, पुस्तक समापन ह्यांसाठीची सूचना

सुचना याद्वारे देण्यात येते की, कीनोट फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (''कंपनी'') ची ३०वी

- वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') ही एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी स. १०.०० वा. घेण्याचे नियोजित आहे. कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) आणि त्या अंतर्गत केलेले नियम सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयादारे जारी जनरल सर्क्युलर्स दिनांक ०८ एप्रिल. २०२०. १३ एप्रिल. २०२०. ५ मे. २०२०. १३ जानेवारी २०२१, ०५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ (एमसीए सर्क्युलर्स) आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी सर्क्युलर्स दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२०, १३ मे, २०२२ आणि ०५ जानेवारी, २०२३ (सेबी सर्क्युलर्स) च्या प्रयोज्य तरतुर्दीनुसार कंपनीने डिपॉझिटरी पार्टीसिपंटस्कडे ईमेल पत्ते नोंद वलेल्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने ०५ सप्टेंबर, २०२३ रोजी २०२२-२३ करिता ३० वा वार्षिक अहवाल पाठवली आहे.
- कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ सोबत वाचला जाणारा कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (सूचीकरण बंधने आणि प्रकटन आवश्यकता) नियमने, २०१५ च्या लागू तरतुदी ह्यांअन्वये, कंपनी सहर्ष तिच्या सदस्यांसाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') द्वारे पुरवण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान मंचाचा वापर करून एजीएम सूचनेमध्ये नमुद केलेल्या ठरावांवर त्यांचे मत इलेक्टॉनिक पद्धतीने देण्याकरिता दरस्थ ई-मतदान सुविधा पुरवत आहे. इलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधा एजीएमच्या दिवशीसुद्धा त्या सदस्यांना पुरवण्यात येईल ज्यांनी त्यांची मते दुरस्थ ई-मतदानाद्वारे आधीच दिलेली नसतील. मंडळाने मे. उमा लोंघा अँड कंपनी, कार्यरत कंपनी सचिव ह्यांना मतदानाची प्रक्रिया न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीत पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून नेमले आहे. सदस्यांनी पुढील बाबींची नोंद घ्यावी :
- शुक्रवार २२ सप्टेंबर २०२३ ह्या अंतिम दिनांकारोजीनुसार प्रत्यक्ष किंवा डीमटिरिअलाइझ्ड स्वरूपात भाग बाळगणारे सदस्य त्यांचे मत सूचनेमध्ये नमूद व्यवहारांवर दूरस्थ ई-मतदानामार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांचे मत देऊ शकतील. बी. अशी कोणतीही व्यक्ती जी एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीनंतर भाग मिळवते आणि कंपनीची
- सदस्य होते आणि शुक्रवार २२ सप्टेंबर २०२३ ह्या अंतिम दिनांकारोजीनुसार कंपनीचे भाग बाळगते, ती evoting@nsdl.co.in वर ईमेलमध्ये तिचा फोलिओ क्रमांक डीपी आयडी आणि क्लायंट आयडी क्रमांक उल्लेखित करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. परंतु, जर तुम्ही आधीच ई-मतदानासाठी सीडीएसएलकडे नोंदणी केलेली असेल तर तुम्ही तुमचे मत देण्यासाठी तुमचा विद्यमान युझर आयडी आणि पासवर्ड वापरू शकता.
- दूरस्थ ई-मतदान कालावधी मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता सुरु होईल आणि गुरुवार २८ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपुष्टात येईल. दूरस्थ ई-मतदान मॉड्युल त्यानंतर मतदानासाठी सीडीएसएलद्वारे निष्क्रीय केले जाईल.
- दूरस्थई-मतदान सदर दिनांक व वेळापलीकडे करू दिले जाणार नाही.
- इलेक्टॉनिक मतदान यंत्रणेमार्फत मतदानाची सविधा एजीएममध्येसदा उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सहभाग घेणारे सदस्य, ज्यांनी त्यांचे मत दूरस्थ ई-मतदानाद्वारे दिलेले नाही ते त्यांचा हक सभेमध्ये बजावू शकतील. एफ. ज्या सदस्याने त्याचे मत सभेपवीं दरस्थ ई-मतदानादारे दिलेले आहे तो एजीएममध्ये व्हीसी/
- ओएव्हीएममार्फत उपस्थित राह शकतो पण सभेमध्ये पन्हा मतदान करण्यास पात्र नसेल.
- जी. केवळ अंतिम दिनांकारोजीनसार सदस्य नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीने बाळगलेल्या लाभार्थी या नोंटवहीपध्ये नाव नोंटवलेले असलेली कोणवीही व्यक्तीन ट्रास्थ ई-प सविधा किंवा सभेमध्ये मतदानाची सविधा मिळवण्यास पात्र असेल. एच. सदस्यांनी नोंद घ्यावी की ३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष
- २०२२-२०२३ साठीचा आर्थिक अहवाल क पनीच्या वेबसाईटवर www.keynotindia.net तसेच बीएसई लि. च्या वेबसाईटवर (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटवर <u>www.nseindia.com</u> सुद्धा उपलब्ध आहेत आणि कंपनीला investors@keynoteindia.net येथे लिह्न कळवून अन्वेषणासाठी उपलब्ध करून दिले जाऊ शकतात. आयः र्द-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशी /तकारीकरिता संभासद भागधारकांसाठी असलेल्या
- फ्रिक्वेंटली आस्वड केश्चन्स (एफएक्यज) चा संदर्भ घेऊ शकतात आणि भागधारकांसाठी ई-मतदान युजर मॅन्युअल <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा ०२२४८८६७००० आणि ०२२-२४९९७००० वर फोन करावा किंवा evoting@nsdl.co.in येथे श्रीम. पह्नवी म्हात्रे यांच्याकडे विनंती पाठवावा. सभासद investors@keynote.india.net येथे इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारीकरिता कंपनीकडे सुद्धा ईमेल करू शकतात. पुस्तक समापन : कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ आणि इतर लागू तरतृदी, जर असतील
- तर, आणि सेबी (सूचीकरण बंधने आणि प्रकटन आवश्यकता) नियमने २०१५ चे नियमन ४२ ह्यांअन्वये, कंपनीची सदस्य आणि भाग हस्तांतरण नोंदवही शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ पासून शक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) लाभांश आणि एजीएमच्या हेत्रकरिता

कीनोट फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडसाठी

दिनांक: ०५ सप्टेंबर, २०२३ स्थळ : मुंबई

उदय एस. पाटील संचालक डीआयएन: ००००३९७८

सही/-

प्राधिकृत अधिकारी

असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि

OICICI Bank

ठिकाण : मुंबई

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रती सेंटर, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ. आक्रती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव [नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

सिवयुरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रमशन ऑफ फायनास्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई–लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'', ''जे आहे ते आहे '' ऑणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

अ. क्रं.	कर्जदाराचे/सह– कर्जदाराचे/ हमीरदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम ₹	आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामत ठेव ₹	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	लिलाव तारीख आणि वेळ
(ए) 1.	श्री नरेंद्र कुमार देवेंद्र मिश्रा (कर्जदाराचे), श्रीमती प्रिया नरेंद्र मिश्रा (सह-कर्जदाराचे) कर्ज खाते क्रमांक- LBMUM00004408228/	(सी) दुकान क्रमांक २ आणि दुकान क्रमांक ३ – तळमजला, मैत्री आर्केड सी.एच.एस.एल. संकटर क्र. २०, प्लॉट क्र. १२ आणि १३, गाव कामोठे, ता. पनवेल, जिल्हा, – रायगड, नवी मुंबई, महाराष्ट्र— ४१०२०९. दुकान क्रमांक-२ कार्पेट क्षेत्रमळ्याचे मोजमाप क्षेत्र २३५ चौ.फूट + लोफ्ट क्षेत्र ७७ चौ.फूट निर्देशांक-॥ नुसार आणि दुकान क्रमांक-३ चटई क्षेत्राचे मोजमाप क्षेत्र ३४५ चौ.फूट + लोफ्ट क्षेत्र १२८ चौ. फूट नुसार निर्देशांक-॥	LBNMU00003110438	3 0,00,000/-	दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	(जी) सप्टेंबर २६,२०२३ सकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड. या ई-लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल तारणदार/नोटीसी योंना **दि. सप्टेंबर २५, २०२३** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी एकूण थेकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल.

संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) दि. सप्टेंबर २५, २०२३** रोजी **संध्याकाळी ०४.००** वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत दि. **सप्टेंबर २५, २०२३** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासोठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास. स्वाक्षरीकत निविदा दस्तावेजाची प्रत **आयसीआयसीआय बँक** लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३ येथे दि. सप्टेंबर २५, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ **''आयसीआयसीआय बँक लिमिटेड ''** यांच्या नावे **मुंबई** येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, ई–लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक लिमिटेडला **८८७९७७०३०६**/

७३०४९१५५९४ वर संपर्क करा कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१. मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड** यांनादेखील सदर . मालमत्तेच्या विक्री सविधेसाठी नेमण्यात आले आहे.

कोणतेही कारण न[े]देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा,https://www.icicibank.com/n4p4s.

दिनांक : सप्टेंबर ०६, २०२३

प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

जाहीर सूचना- मिळकतींचा लिलाव नि विक्री

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मत्तांची विक्री सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या परंतुकासह वाचत सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेष करून कर्जदार व हमीदार यांना याद्वारे सूचना देण्यांत येते की, सरफैसी ॲक्ट, २००२ च्या तरतुर्दींन्वये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडे नोंदणीकृत एका ॲसेट रिकन्स्टुक्शन कंपनी असलेल्या ॲसेट रिकन्स्टुक्शन कंपनी इंडिया लि. (आर्सिल) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा **प्रत्यक्ष कब्जा** घेतला त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खाली वर्णन केलेल्या स्थावर मिळकती खालील वित्तीय मत्ता आर्सिलने खालील बँका/वित्तीय संस्थाकडून संपादित केल्या आणि तारणी धनकोंचे अधिकार संपादित केले. खालील नमुद परिशिष्टानुसार खालील संक्षिप्त तपशिलानुसार ''जसे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने मत्तांची विक्री केली जाईल.

ı	अ.	कर्ज खाते क्रमांक/	मूळ कर्जदार/	न्यासाचे नाव	मिळकतीचा	भा. रू. मध्ये	भा. रू. मध्ये	भा. रू. मध्ये	निरीक्षणाची	लिलावाची	कब्जाचा
ı	क्र	बँकेचे नाव	सह-कर्जदार/ हमीदार		प्रकार/आकार	एकूण थकबाकी	इसारा अनामत	राखीव किंमत	तारीख	तारीख आणि	प्रकार
ı			यांचे नाव		/स्वरूप		रक्कम (इअर)			वेळ	
	٤)	एनएचएमयुएम०००००८०९९३०	किर्तीबाळा टी. शुक्ला	आर्सिल-रिटेल कर्ज	४५९ चौ.फूट	३८,८७,९६२.६७/-	१,२५,०००/-	१२,५०,०००/-	१२.०९.२०२३ ते	२२.०९.२०२३	प्रत्यक्ष
ı		आणि	आणि रामप्रसाद तिवारी	पोर्टफोलिओ-०७४-	(चटई क्षेत्र)	०४.०९.२०२३ रोजीस			१५.०९.२०२३	दु. १२.०० वा.	कब्जा
ı		एनएचएमयुएम०००००८३४४६२	जयंती वेलानी	ए ट्रस्ट						-	
Ì	वामा पिककरीचा प्रचार एवंट क ५-टी ५वा प्रचला मुलिए एकदीए मार्टमा जुलेली मान कर्नन मेर बरलाए मुलि तालका अंग्रामा (निव्हा-राम) मन्य प्रचण ४०१५०३										

				~					
Г	१	लिलावाची तारीख	वर नमूद केल्यानुसार	ч	इअर जमा करण्याची अंतिम तारीख	त्याच दिवशी लिलावाच्या २ तास पूर्वी			
Г	२	बोली जमा करण्याचे व	कार्यालय क्र. ७०४, ७वा मजला, नेपच्युन अपटाऊन, नेताजी सुभाष मार्ग, मुलुंड पोस्ट ऑफिस	ξ	इअर सह सर्व देय डीडी,	मुंबई			
		लिलावाचे स्थळ	समोर, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०००८०.		आरटीजीएस, एनईएफटी द्वारे				
П	Ì	बोली ऑनलाईन/शाखा	परिसरातील कोविडची स्थिती पाहुन व्यक्तीशः सादर करता येतील. <u>ईमेल आयडीः</u>	b	ज्यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट असेल	प्रत्येक मिळकती समोर ट्रस्ट कॉलममध्ये नावाचा			
		shailesh.gaikwad.co.ir	n, ashfaq.patka@arcil.co.in किंवा manish.sarang@arcil.co.in		त्यांचे नाव	उल्लेख केलेला आहे			
Г	ş	लिलावाची वेबसाईट	www.arcil.co.in						
Г	8	संपर्क व्यक्ती व फोन क्र.	शैलेश गायकवाड-९८६७९२९१२१, अश्फाक पाटका: ९८१९४१५४७७, मनिष सारंग-	۷	तपासणीची वेळ	स. १०.०० ते दु. ५.०० दरम्यान			
L			७०४५३६०८३८.			-			
П.									

वर वर्णन केल्याप्रमाणे ऑनलाईन बोली संस्थेच्या वेबसाईटवर होईल आणि ते निविदा दस्तावेजातील अटी आणि शर्तींच्या अधीन असेल. निविदा दस्तावेज आणि लिलावासाठी तपशिलवार अटी आणि शर्ती वेबसाईट www.arcil.co.in वरून डाऊनलोड करता येतील किंवा त्या वर दिलेल्या आर्सिल च्या संबंधित शाखा कार्यालयाकडनही मिळवत येतील, कपया ध्यानांत ठेवावे की. विक्री बोली दस्तावेजात दिलेल्या अटी आणि शर्तीच्या अधीन होईल. विक्री काटेकोरपणे ह्या जाहिरातीमध्ये अंतर्भूत व विहित बोली/निविदा दस्तावेजातील अटी आणि शर्तीच्या अधीन होईल. कोणतेही कारण न देता कोणत्याही/सर्व बोली फेटाळण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवतात. ही सूचना म्हणजे सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, २००२ नियम ८ व ९ अन्वयेची एक सूचना म्हणूनही समजावी.

दिनांकः ०६.०९.२०२३

ठिकाणः मुंबई

नोंदणीकृत कार्यालयः दी रूबी, १०वा मजला, २९ सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८. • दूर.: ०२२-६६५८१३००. वेबसाईट: www.arcil.co.in शाखेचा पत्ताः कार्यालय क्र. ७०४, ७वा मजला, नेपच्यून अपटाऊन, नेताजी सुभाष मार्ग, मुलंड पोस्ट ऑफिस समोर, मुलंड(पश्चिम), मुंबई-४०००८०

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. सीआवएन नं.: यु६५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४